

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १३१ व्या (तातडीच्या) बैठकीचा कार्यवृत्तांत
सोमवार, दि.१३ एप्रिल, २०२० सकाळी ११:३० वा.



व्यवस्थापन परिषदेची १३१ वी (तातडीची) बैठक सोमवार, दि.१३ एप्रिल, २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ZOOM Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सने आयोजित करण्यात आली होती.

ZOOM Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सने सहभाग घेतलेले सदस्य खालीलमाणे:

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. व्ही. एल. कदम - प्रभारी प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
५)	डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
६)	डॉ. व्ही. बी. पाटील	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
८)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
९)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
१०)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
११)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
१२)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
१३)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
१४)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१५)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१६)	डॉ. श्रीमती सुरेय्या शेख	सदस्या
१७)	सीए श्रेणीक शहा - प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१८)	सीए श्रेणीक शहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१९)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य-सचिव

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस सहभाग नोंदवला नव्हता.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] कोरोना विषाणुचा (कोव्हीड- १९) अटकाव व्हावा व कोरोना विषाणूपासून होणारे संक्रमण लक्षात घेता शासनाने जाहिर केलेला लॉकडाऊन (Lockdown) दि.२६ मार्च, २०२० ते दि.१४ एप्रिल, २०२० पर्यंतचा कालावधी हा प्रस्तूत विद्यापीठाने अंतरिम उन्हाळी सुट्टी म्हणून घोषित केल्याची बाब माहितीस्तव.

ठरावः कोरोना विषाणुचा (कोव्हीड- १९) अटकाव व्हावा व कोरोना विषाणूपासून होणारे संक्रमण लक्षात घेता शासनाने जाहिर केलेला लॉकडाऊन (Lockdown) दि.२६ मार्च, २०२० ते दि.१४ एप्रिल, २०२० पर्यंतचा कालावधी हा प्रस्तूत विद्यापीठाने अंतरिम उन्हाळी सुट्टी म्हणून घोषित केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[०२] प्रस्तूत विद्यापीठातील मार्च / एप्रिल, २०२० च्या उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षाबाबत (मौखिक / प्रात्यक्षिक / लेखी) पुढील कार्यवाही करण्याची बाब विचारार्थ.

ठरावः प्रस्तूत विद्यापीठातील मार्च / एप्रिल, २०२० च्या उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा (मौखिक / प्रात्यक्षिक / लेखी) शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०३] प्रस्तूत विद्यापीठात सुक्ष्मजीवशास्त्र विभाग (Microbiology) सुरु करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: देश आणि विदेशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या सुक्ष्म विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Academically trained मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे. सदर बाब विचारात घेता प्रस्तूत विद्यापीठात सुक्ष्मजीवशास्त्र विभाग सुरु करणे आवश्यक आहे व त्यासाठी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी रु.१० लाख आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे.

उपरोक्त बाब लक्षात घेता, प्रस्तूत विद्यापीठात सुक्ष्मजीवशास्त्र विभाग सुरु करण्यास व रु.१० लाखाची तरतूद करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठात सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभाग सुरु करण्यास व ₹१० लाखाची तरतूद करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु, मा. प्र-कुलगुरु व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानून बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही /-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही /-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद